

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना
२०१०-२०११ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय
तरतुदीचे वाटप "तंत्र शिक्षण"


महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक-बीयुडी-२०१०/प्र.क्र.३/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १३ डिसेंबर, २०१०

वाचा : शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.३/का.६, दिनांक १५ जून, २०१०

शासन शुध्दीपत्रक :- उपरोक्त नमुद शासन निर्णयातील महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करणे लेखाशिर्ष- २२०३ ०४३४ (पृष्ठ क्र. ३), (+) २ स्तरावरील व्यवसाय शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत किमान कौशल्यावर आधारित कार्यक्रम लेखाशिर्ष - २२०३ ०४३४ (पृष्ठ क्र. ४), माध्यमिक शालांत परिक्षापूव तांत्रिक / व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधांत वाढ करणे लेखाशिर्ष - २२०३ ०७३९ (पृष्ठ क्र. ५), या योजनांखाली जिल्हा निहाय दर्शविलेल्या तरतूद वितरणात सुधारणा करण्यात येत असून सदर तरतूद वितरण सोबतच्या विवरणपत्रात दर्शविल्या प्रमाणे वाचण्यात यावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१०१२१३१८५०२१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(सु. द. नाईक)
कार्यासन अधिकारी

प्रति,

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / अमरावती / ठाणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/ रायगड/नाशिक/ नंदुरबार/पुणे/ बुलढाणा/वाशिम

अमरावती/यवतमाळ/ चंद्रपूर/ नागपूर/गडचिरोली/.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, ठाणे/ रायगड/नाशिक/ नंदुरबार/पुणे/ बुलढाणा/वाशिम/अमरावती/यवतमाळ/ चंद्रपूर/ नागपूर/गडचिरोली.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू / जव्हार / शहापूर / पेण / घोडेगांव / नाशिक / कळवण / तळोदा / अकोला / धारणी / पांढरकवडा / चिमूर / चंद्रपूर / भामरागड / आहोरी / गडचिरोली.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)

उच्च व तंत्र शिक्षण विभाग/वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, व १२, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, ५ वा माळा, मुंबई.


निवड नस्ती (का-६)

(शासन शुध्दीपत्रक क्रमांक-बीयुडी-२०१०/प्र.क्र.३/का.६, दि. १३ डिसेंबर, २०१० चे सहपत्र)
आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील मार्च, २०१० च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या तरतूदीचे वाटप

शिर्ष :- तंत्रशिक्षण योजनेचे नाव :- महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम करणे. (रुपये हजारात) (जिल्हास्तरीय)		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २२०३-तंत्रशिक्षण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) तंत्र माध्यमिक शाळा (+) २ स्तरावरील व्यवसाय शिक्षण (बिगर केंद्रीय सहाय्य) (२२०३ ०४३४) २१, सामुग्री व पुरवठा		
जिल्हयाचे नाव	२०१०-११ साठी केलेली तरतुद	२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	१००	संबंधित जिल्हाधिकारी	उच्च व तंत्रशिक्षण विभाग,मंत्रालय, मुंबई.	
नंदूरबार	२००			
एकूण	३००			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील मार्च, २०१० च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या तरतूदीचे वाटप

शिर्ष :- तंत्रशिक्षण योजनेचे नाव :- (+) २ स्तरावरील व्यवसाय शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत किमान कौशल्यावर आधारित कार्यक्रम (रुपये हजारात) (जिल्हास्तरीय)		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २२०३-तंत्रशिक्षण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) तंत्र माध्यमिक शाळा (+) २ स्तरावरील व्यवसाय शिक्षण (बिगर केंद्रीय सहाय्य) (२२०३ ०४३४) २१, सामुग्री व पुरवठा		
जिल्हयाचे नाव	२०१०-११ साठी केलेली तरतुद	२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	उच्च व तंत्रशिक्षण विभाग,मंत्रालय, मुंबई.
नाशिक	१०००	--		
बुलढाणा	--	२५०		
चंद्रपूर	५०	--		
गडचिरोली	८७५	--		
एकूण	१९२५	२५०		
एकूण एकत्रित		२१७५		


(सु. द. नाईक)
कार्यासन अधिकारी

राष्ट्रिय सुध्दीयसक क्रांक - बीपुडी-२०१० / प्र.क्र.३/का-६ दि. १३ डिसेंबर २०१० चे सहाय्य)

आदिवासी क्षेत्र उपखानेखालील मार्ग, २०१० च्या आधारेणानात मन्त्रालयात तरतुदीचे वाटप

शिर्षक - तंत्रशिक्षण, योजनाचे नाव - माध्यमिक शाळांत परिक्षापुर्व तंत्रिक / व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधांत वाढ करणे (उपरोक्त राज्यात) (निलोस्तरिय) मागाणी क्रमांक :- टी.५, मुख्य लेखाशिर्षक :- २२०३-तंत्रशिक्षण - पंचवार्षिक योजनेतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपखाना (०१) जनजाती क्षेत्र उपखानेतर्गत योजना-राज्य योजनेतर्गत योजना (०१) (०२) माध्यमिक शाळांत परिक्षापुर्व तंत्रिक शिक्षणाचा विकास (निलोस्तरिय) (२२०३ ०७३९)

जिल्ह्याचे नाव	सन २०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतुदीचे बाबतिलया वितरण						२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतुदी सुर्व करणाना आलेला विभाग निवडण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	
१- वेतन	०६- दुपधनी प्रवास	११- देशांतर्गत कार्यालयीन खर्च	१३- सामग्री व पुरवठा	२१- व्यावसायिक व विशेष	५२-यंत्र एकुण	संबंधित निलोस्तरियकारी	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.		
रायगड	१५				११३०				
नाशिक					५००				
नंदुरबार					५००				
पुणे	२५०	२५	२०	३५	५०				
बुलढाणा					४०५				
वाशिम					११००				
अमरावती					५००				
यवतमाळ					२००				
नागपूर	२०००	५०	५०	१५०	७५				
चंद्रपूर					१५०				
गडचिरोली					१००				
एकुण	२२६५	७५	७०	१८५	१२५				
					५०३०				
					७८००				

(सु.६. शार्कि) कार्यालय अधिकारी